

अधिक्रमित झालेल्यांना पूर्वलक्षी प्रभावाने  
पदोन्नती देण्यासंबंधीचे स्पष्टीकरण.....

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्र.एसआरव्ही-२००१/३६२/प्र.क्र.२१/२००१/बारा,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक: २९ऑक्टोबर, २००१.

- वाचा:- १) शासन परिपत्रक जापन, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०६४-डी,  
दिनांक २५.२.१९६५  
२) शासन परिपत्रक जापन, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०६९-डी,  
दिनांक ९.९.१९६९  
३) शासन परिपत्रक जापन, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०७९/बारा,  
दिनांक २४.१०.१९७९  
४) शासन परिपत्रक जापन, सामान्य प्रशासन विभाग, क्र.एसआरव्ही-१०८२/बारा,  
दिनांक १४.९.१९८२

### शासन निर्णय:

संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक २५.२.१९६५ च्या शासन परिपत्रक जापनातील परिच्छेद ३ मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे चुकीने अधिक्रमित झालेल्या कर्मचाऱ्यास मानीव दिनांक मंजूर केल्यास त्या मानीव दिनांकापासून पदोन्नतीच्या पदाचे वेतन व भत्ते थकबाकीसह देय ठरते. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक २४.१०.१९७९ च्या शासन परिपत्रक जापनानुसार प्रत्यूक्षात पदोन्नती मिळाल्यानंतरही पदोन्नतीच्या पदावर कर्मचाऱ्यास रुजू होण्याकरीता प्रशासकीय कारणास्तव विलंब झाल्यास त्याला त्याच्या निकटच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच्या दिनांकाच्या आधारे मानीव दिनांक देवून वर नमूद केलेल्या दिनांक २५.२.१९६५ च्या शासन परिपत्रक जापनातील निदेशानुसार वेतन व भत्त्याची थकबाकी अनुज्ञेय करण्यात आली आहे.

२. तथापि, संदर्भ क्रमांक ४ येथील दिनांक १४ सप्टेंबर, १९८२ च्या शासन परिपत्रक जापनानुसार पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्याकरीता प्रशासकीय विलंब ३ महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा असेल तरच मानीव दिनांक वेतन व भत्त्याच्या थकबाकीसह अनुज्ञेय ठरविण्यात आला आहे. परिणामी प्रशासकीय विलंब ३ महिन्यापेक्षा कमी कालावधीचा असल्यास ज्येष्ठ कर्मचाऱ्यास मानीव दिनांक अनुज्ञेय ठरत नाही. तसेच त्या अनुषंगाने वेतन निश्चिती/थकबाकी मिळत नसल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यास पुढील वेतनवाढ आधीच्या दिनांकाला मिळून ज्येष्ठ कर्मचाऱ्यास वेतन कमी मिळते व वेतनवाढी देखील उशीरा मिळून त्याचे कायम स्वरूपाचे आर्थिक नुकसान होते. ही परिस्थिती लक्षात घेता, सदर आदेशातील त्रुटी दूर करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. गण्नाबत सर्वकष विचार करून शासन आता खालीलप्रमाणे सुधारीत आदेश देत आहे.

(क.मा.प.)

१) दिनांक १४ सप्टेंबर, १९८२ च्या शासन परिपत्रक जापनातील "प्रशासकीय विलंब ३ महिन्यापेक्षा अधिक कालावधीचा असेल तरच संबंधित कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी मानीव दिनांक देय असल्याबाबत" ची तरतुद आता वगळण्यात यावी,

२) पदोन्नतीच्या पदावर कर्मचारी विलंबाने रुजू होण्यास स्वतः जबाबदार असल्यास किंवा तो रजेवर असल्यामुळे असा विलंब झाल्यास कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने मानीव दिनांक व त्या अनुषंगाने वेतन निश्चिती तसेच वेतन व भत्याची थकबाकी अनुज्ञेय होणार नाही.

३) अभावित स्वरूपाची पदोन्नती पुढे चालू राहिल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यास त्या अनुषंगाने अधिक वेतन मिळत असल्यास तसेच अभावित स्वरूपाची किंवा नियमित पदोन्नती ज्येष्ठ कर्मचाऱ्याने नाकारली असल्यास अशा प्रकरणात ज्येष्ठ कर्मचाऱ्यास कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीचा मानीव दिनांक अनुज्ञेय असणार नाही. परिणामी मानीव दिनांकाच्या अनुषंगाने वेतन निश्चिती व वेतन व भत्याची थकबाकी अनुज्ञेय करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

अशा प्रकरणात ज्येष्ठ कर्मचाऱ्यास कनिष्ठाच्या वेतना इतके वेतन उंचावून देण्याचा प्रश्न देखील उद्भवणार नाही.

३. सदर आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

४. सदर आदेश वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक-८५१/सेवा-३, दिनांक १३-९-२००१ अन्वये दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

*Sankar's*  
(प्रकाश लोखंडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव,  
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई,  
महालेखापाल, (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई,  
महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर,  
महालेखापाल, (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-२, नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी  
वित्त विभाग/सेवा-३,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
निवड नस्ती. (का. १२)